

केंद्र शासनाकडून चणा खरेदी करुन
खुल्या बाजारात चणाडाळीची स्वस्त
दराने विक्री करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

शासन निर्णय क्रमांक: अधापु-२०१६/प्र.क्र.१४६/ना.पु.२२

हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: २४ ऑक्टोबर, २०१६

प्रस्तावना :-

राज्यातील बाजारपेठेत चणाडाळीच्या किरकोळ दरामध्ये वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनतेस दिलासा देण्याच्या दृष्टीने, राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडून चण्याची खरेदी करुन त्यापासून प्राप्त होणारी चणाडाळ खुल्या बाजारात स्वस्त दराने वितरीत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे :-

शासन निर्णय :-

राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडून ७०० मे. टन चणा ₹५०/- प्रतिकिलो या दराने खरेदी करण्यात येईल. त्या चण्यापासून प्राप्त होणारी चणाडाळ मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र तसेच पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती व औरंगाबाद या शहरांमध्ये खुल्या बाजारात वितरीत करण्यात येईल. सदर चण्याची भरडाई व अनुषंगिक बाबी हाताळण्याकरिता NeML NCDEX Group Company यांच्यामार्फत निविदाप्रक्रियेने निविदाधारकाची नेमणूक करण्यात येईल. भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामधून चण्याची उचल करणे, त्या चण्याची भरडाई करणे, भरडाईअंती प्राप्त झालेली चणाडाळ १ किलोच्या पाकिटात पाकीटबंद करणे, त्या पाकिटावर आवश्यक त्या सर्व तपशिलांची नोंद करणे, सदर चणाडाळ राज्य शासनाने विहित केलेल्या दुकानांपर्यंत पोहोचविणे इत्यादी कामकाज सदर निविदेद्वारे पात्र निविदाधारकाकडे सोपविण्यात येईल.

या सर्व प्रक्रियेकरिता होणारा खर्च निविदाधारकास अदा करण्यात येईल.

सदर चणाडाळ कमाल ₹ ७८/- प्रतिकिलो या दराने खुल्या बाजारात जनतेसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल.

सदर चणाडाळीची विक्री करण्याकरिता विक्रेत्यांना ₹०.७० प्रतिकिलो एवढे मार्जीन देण्यात येईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१०२४१७३५२७२६०६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(स. श्री. सुपे)

उप सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
२. मा. मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव
३. मा. राज्यमंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव
४. मा. मुख्य सचिव यांचे उपसचिव
५. प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, मंत्रालय, मुंबई.
७. सर्व विभागीय आयुक्त
८. सर्व जिल्हाधिकारी
९. नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई
१०. सर्व उपआयुक्त (पुरवठा)
११. सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी
१२. वित्तीय सल्लागार व उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, जि. टी. हॉस्पिटल संकूल, मुंबई
१३. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई
१४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई
१५. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-२, मुंबई
१६. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, मुंबई
१७. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर
१८. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, नागरी पुरवठा, लेखा परिक्षा मंडळ द्वारा - वित्तीय सल्लागार व उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई.
१९. वित्त विभाग, व्यय-४, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
२०. प्रधान सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे स्वीय सहायक
२१. सर्व उपसचिव/अवर सचिव/कार्यासन अधिकारी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
२२. संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
२३. निवडनस्ती (कार्यासन ना.पु. २२).